

शासकीय आश्रमशाळा, शिरसाटे, ता.  
इगतपुरी, जि.नाशिक ही आश्रमशाळा ग्रुप  
ग्रामपंचायत वाडीव-हे अंतर्गत मौजे  
लहांगेवाडी ता.इगतपुरी येथे स्थलांतर  
करण्यास मान्यता देण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: शाआशा-२०१३/प्र.क्र. ६५२/का.१३

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

तारीख: २० नोव्हेंबर, २०१३

### वाचा —

आयुक्त,आदिवासी विकास,महाराष्ट्र राज्य,नाशिक यांचे पत्र क्र.शाआशा-  
२०१३/प्र.क्र.७२/का.६(२), दिनांक २९ जून,२०१३

### प्रस्तावना —

अपर आयुक्त, आदिवासी विकास,नाशिक अंतर्गत नाशिक प्रकल्पातील शासकीय  
आश्रमशाळा शिरसाटे,ता.इगतपुरी,जि.नाशिक प्रकल्पातील आश्रमशाळेत सोयीसुविधांचा अभाव  
च विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता तेथील विद्यार्थ्यांचे त्याच प्रकल्पांतर्गत  
नजीकच्या मौजे लहांगेवाडी, ता.इगतपुरी येथे स्थलांतरीत करण्याचा आयुक्त,आदिवासी  
विकास, आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य,नाशिक यांचा उक्त पत्रान्वये प्राप्त प्रस्ताव शासनाच्या  
विचाराधीन होता.

### शासन निर्णय—

अपर आयुक्त,आदिवासी विकास,नाशिक अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास  
प्रकल्प, नाशिक या प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा,शिरसाटे,ता.इगतपुरी,जि.नाशिक  
येथील शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता १ली ते ७वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांची गैरसोय व

सोयीसुविधांचा अभाव तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता शासकीय आश्रमशाळा,शिरसाटे ,ता.इगतपुरी, जि.नाशिक ही आश्रमशाळा ग्रुप ग्रामपंचायत वाडीव-हे अंतर्गत मौजे लहांगेवाडी, ता.इगतपुरी, येथे कायमस्वरुपी स्थलांतरीत करण्यास या आदेशान्वये शासन मंजूरी देण्यात येत आहे. आयुक्त,आदिवासी विकास,आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य,नाशिक यांनी याबाबत पुढील कार्यवाही तात्काळ करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३११२०१५०६२८९९२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु. ना. शिंदे )

अवर सचिव

प्रत,

१. मा. मंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा. राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. आयुक्त, आदिवासी विकास, आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य,नाशिक
४. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर
५. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नाशिक,
६. मुख्याध्यापक,शासकीय आदिवासी आश्रमशाळा शिरसाटे, ता. इगतपुरी, जि.नाशिक
७. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा),महाराष्ट्र १, मुंबई
८. जिल्हाधिकारी,नाशिक,
९. निवड नस्ती (का.१३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२